

TILAK MAHARASHTRA VIDYAPEETH, PUNE
M. A. (PARANGAT) ECONOMICS
EXAMINATION: DECEMBER – 2022
THIRD SEMESTER

Subject: Public Economics - I (ECBCS-17-312)

Date: 22/12/2022

Total marks: 100

Time: 10.00 am to 1.00 pm

- Instructions:** 1) Attempt any *Five* questions. 2) All questions carry **equal (20)** marks.
- Q. 1)** Explain the meaning and characteristics of public, private and merit goods. (20)
- Q. 2)** Explain the reasons for the growth of public expenditure. (20)
- Q. 3)** Give the difference between
a) Direct and indirect taxes b) Progressive, proportional and regressive taxes. (20)
- Q. 4)** Explain the public and private mechanisms for allocation of resources in an economy. (20)
- Q. 5)** Explain following concept:
a) Impact, shifting and incidence of tax b) Double taxation (20)
- Q. 6)** Explain the Benefit Principle of taxation with its advantages and disadvantages. (20)
- Q. 7)** Describe how the role of the government has changed in modern times. (20)
- Q. 8)** Explain the concept of equity in taxation. Give the meaning of vertical equity and horizontal equity. (20)
- Q. 9)** Write notes on
a) Wiseman-Peacock Hypothesis b) Theory of Club Goods. (20)
- Q.10)** Write notes on *any two* of the following. (20)
- a) Arrow's Impossibility Theorem
b) Revenue budget and Capital budget.
c) Wagner's Law
d) Laffer Curve

मराठी रूपांतर

सार्वजनिक अर्थशास्त्र भाग - १ (ECBCS- 17-312)

- सूचना : १) कोणतेही पाच प्रश्न सोडवा. २) सर्व प्रश्नांना समान गुण (२०) आहेत.
- प्र. १)** सार्वजनिक खाजगी आणि गुण वस्तूंचा अर्थ सांगा. आणि त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. (20)
- प्र. २)** सार्वजनिक खर्चाच्या वाढीची कारणे स्पष्ट करा. (20)
- प्र. ३)** फरक सांगा.
अ) प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर ब) प्रगतीशील, प्रमाणबद्ध आणि प्रतिगामी कर (20)
- प्र. ४)** अर्थव्यवस्थेतील साधनांचे विभाजन करण्यासाठीची सार्वजनिक आणि खाजगी यंत्रणा स्पष्ट करा. (20)
- प्र. ५)** खालील संकल्पना स्पष्ट करा.
अ) कराघात, कर संक्रमण आणि करभार ब) दुहेरी कर (20)
- प्र. ६)** कररोपणाचे लाभ तत्त्व व त्याचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा. (20)
- प्र. ७)** आधुनिक काळात शासनाच्या भूमिकेतील बदलांचे वर्णन करा. (20)
- प्र. ८)** न्याय्य कररोपणाची संकल्पना स्पष्ट करा. समतल न्याय आणि लंबात्मक न्याय यांचे अर्थ सांगा. (20)
- प्र. ९)** टीपा लिहा.
अ) वार्डजमन-पीकॉक गृहितक ब) क्लब वस्तूंचा सिद्धांत (20)
- प्र. १०)** पुढीलपैकी कोणतेही दोन वर टीपा लिहा. (20)
- अ) अॅरो यांचा अशक्यता सिद्धांत
ब) महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक
क) वॅगनर यांचा नियम
ड) लॅफर वक्र
